

Ind. St. 4, 372.

कुस्तुम्बुर, स<sup>०</sup> adj. VARĀH. BRH. S. 77, 7.

कुस्त्री ein schlechtes Weib VARĀH. BRH. 8, 11. KATHĀS. 61, 157, 163. 64, 124, 124, 128.

कुस्त्रीक adj. ein schlechtes Weib habend VARĀH. BRH. 18, 8.

कुस्रतिक्षीण N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 2.

कुह<sup>०</sup> s. कुह्य<sup>०</sup>.

2. कुह, अकुह R. 2, 109, 27 = अकपटशील nach dem Schol. SARVADARĀNAS. 31, 1 ist wohl इमाः कुहे याः कु<sup>०</sup> zu schreiben und कुह<sup>०</sup> als Betrüger zu fassen.

कुहक 1) Betrüger Spr. 3193 (Gegens. सत्य). Gaukler, Taschenspieler KĀM. NĪTIS. 7, 46. यथा दारुमयी योपि नृत्यते कुहकेच्छया BUĀG. P. 10, 54, 12. अ<sup>०</sup> kein Charlatan SUĀR. 1, 30, 3. — 4) BHĀG. P. 12, 10, 29. विकृता-कारवागवेषचष्टदेः कुहकाद्भवेत् । हासः SĀH. D. 228. ०जीवक adj. VARĀH. BRH. S. 16, 19. ०ज्ञ m. Gaukler, Charlatan 86, 32. — 5) कुहका = कृत्या NĪLAK.

कुहक m. Bez. eines best. Tactes SAṂGĪTADĀM. im ÇKDR.

कुहन 4) c) Gaukelei, Betrügerei: ०चर्या H. an. 2, 121. चर्या कुहनस्य MED. d. 17.

कुहर 2) a) महाद्रि<sup>०</sup> Spr. 1094. कर<sup>०</sup> 4183. आस्य<sup>०</sup> KATHĀS. 73, 307. नेत्र<sup>०</sup> 109, 10. रोदः<sup>०</sup> NALOD. 3, 32 so v. a. व्यावाभूम्यन्तर. — g) etwa Fensterchen VARĀH. BRH. S. 56, 20.

कुह्युतीय adj. von कुह्युत (dem Anfange von RV. 10, 22) ÇĀṆKH. BR. 22, 8.

कुह्य 1) KĀṬH. 12, 8, 13, 16, 13, 3. Ind. St. 5, 228. VARĀH. BRH. S. 48, 57. — 4) Bez. einer best. Arterie Verz. d. Oxf. H. 236, b, 1, 9.

कुह्यकण्ठ SĀH. D. 329, 18.

1. कू mit घ्रा, घ्राकृय वै यज्ञः प्रयुज्यते KĀṬH. 23, 2.

कूर्च m. nach UŚĀVAL. zu Uṣādis. 4, 91 = स्तनमतङ्गने d. i. die weibliche Brust und Elephant; nach AUFRECHT nur die weibliche Brust. Der Verfasser des Sūtra hat ohne Zweifel nur an कूर्ची (s. d.), nicht auch an कूर्च gedacht.

कूर्च, कुकुटाङ्कनतः krāhen BUĀG. P. 10, 70, 1. trans. blasen (die Flöte): चुकूने वेणुम् 21, 2. कूर्चितवेणु 33, 4. कूर्चित n. nom. act.: सारस<sup>०</sup> VARĀH. BRH. S. 88, 37. कौकिल<sup>०</sup> LA. (II) 89, 7. MALLIN. zu Çiç. 11, 1. मयूरस्य ebend.

— वि, मुष्टिमध्ये विकूर्जिता (so die neuere Ausg.) द्विधाभूतमभयत (चापम्) HARIV. 4317.

1. कूट 3) अंस<sup>०</sup> KATHĀS. 98, 61. प्रेतणा<sup>०</sup> ist nach ÇKDR. Augapfel. — 5) भस्म<sup>०</sup> MBH. 12, 4225. Schol. zu KĀṬH. ÇR. 25, 8, 2. करङ्क<sup>०</sup> KATHĀS. 103, 10. Zerbröckeltes (von Holz u. s. w.) Schol. zu KĀṬH. ÇR. 21, 2, 6. — 9) hierher vielleicht Schol. zu KĀṬH. ÇR. 1, 1, 12; vgl. Ind. St. 10, 13. — 10) प्रहेलिकापङ्कतिकूटाख्यान (vgl. कूटाख्यान) Verz. d. Oxf. H. 123, a, 11. ०केमन् falsches Gold NAIŠH. 22, 52. ०लेख KATHĀS. 124, 198. ०तापस 121, 172. 71, 171, 177. मूलादिस्नेकृद्व्यवहरति वेणिक<sup>०</sup> VARĀH. BRH. 14, 3. सन्न<sup>०</sup> (= सन्नभास Schol.) BUĀG. P. 10, 12, 19. — 16) m. Bez. einer best. Constellation d. i. wenn alle Planeten (Sonne und Mond incl.) in den Häusern 4, 5, 6, 7, 8, 9 und 10 stehen, VARĀH. BRH. 12, 8, 16. — 17) m. Bez. einer Unterart des Grahajuddha SŪRJAS. 7, 22.

— 18) mystische Bez. des Buchstabens क्ष WEBER, RĀMAT. UP. 314. 315. 319. — 19) m. N. pr. eines von Viṣṇu besiegt Feindes R. 7, 23, 1, 41. BHĀG. P. 10, 42, 37, 44, 26. — Vgl. noch घ्रा<sup>०</sup>, गृध<sup>०</sup>, चित्र<sup>०</sup>, मणि<sup>०</sup>, रत्न<sup>०</sup>, वस्त्री<sup>०</sup>, हंस<sup>०</sup>, ह्रिम<sup>०</sup>.

2. कूट PAÑĀV. BR. 21, 14, 16. KĀṬH. 13, 4, 24, 1. Schol. zu KĀṬH. ÇR. 6, 3, 19. m. = उन्ना भग्नप्रङ्गः HALĀJ. 2, 112.

कूटक 2) vgl. कुटक 3).

कूटतुला, so zu lesen st. कूटतूला.

कूटपाकल (so ist ohne Zweifel st. कूटपालक zu lesen) 1) Elephantenfeber MĀLATIH. 24, 9.

कूटपूरी f. eine Art Kranich, = कारापिका VARĀH. BRH. S. 86, 20, 44. 88, 4 (०पूरि aus metrischen Rücksichten). BHĀṬṬOPALA zu 93, 1.

कूटरचना auch überh. Hinterlist: अतर्वा कुट्टिनीकूटरचना हि विधेरपि KATHĀS. 57, 115.

कूटशात्मलि N. einer Hölle Verz. d. Oxf. H. 16, b, 25.

कूटसंक्रान्ति (1. कूट + सं<sup>०</sup>) f. der Eintritt der Sonne in ein anderes Zodiakbild nach Mitternacht: अर्धरात्र (lies ०त्रे) व्यतीते तु यदा संक्रमते रविः । सा ज्ञेया कूटसंक्रान्तिर्मुनिभिः परिकीर्तिता ॥ इति विद्यानिधि कृतयोतिःसागरसारधृतं वचनम् ÇKDR.

कूटस्थ 1) a) BHĀG. 6, 8, 12, 3 und BUĀG. P. 3, 5, 49 gehören zu c). — c) ASHṬĀV. 1, 13 नित्येषु च शब्देषु कूटस्थैरविचालिभिर्वर्णितव्यम् PAT. in MAHĀBH. 104. SARVADARĀNAS. 146, 22. 149, 10. 161, 19. — 3) कूटस्थदीप ist der Titel eines Prakaraṇa in der Pañkādaçī Verz. d. Oxf. H. 222, b, 25. खादित्यदीपिते कुञ्जे दर्पणादित्यदीपितवत् । कूटस्थभासितो देहः धीस्थनीवेन भास्यते ॥ 26. fg.

कूड<sup>०</sup> vgl. कुड, कूड.

कूणा, कूणाति sich zusammenziehen, — zusammenkauern: स्विद्यति कूणाति वेद्यति विव्रलति निमिषति विलोकयति तिर्यक् । अतर्नन्दति चुम्बितुमिच्छति नवपरिणया वधुः शयने ॥ KĀVJAPR. 154, 10. fg. कूणातनेत्रास्य zugedrückt KATHĀS. 73, 157. जुगुप्साकूणातान 82, 20.

— वि caus. zusammenziehen: घ्रास्ते वक्त्रे विकूणायेत् VARĀH. BRH. S. 51, 32.

कूणि vgl. तरु<sup>०</sup>.

कूतना KĀṬH. 30, 6. statt dessen कोतना TS. 3, 3, 1.

कूप 1) b) ÇĀṆKH. GRHJ. 5, 2. — 2) b) vgl. तुन्दकूपी. — c) BHĀVAPR. im ÇKDR. — Vgl. अन्ध<sup>०</sup>, कण्ठ<sup>०</sup>, रोम<sup>०</sup>.

कूपक 1) a) von den Poren der Haut VARĀH. BRH. S. 68, 5. — c) HALĀJ. 3, 33. — Vgl. तुन्दकूपिका, डुग्ध<sup>०</sup>.

कूपकन्दर m. N. pr. eines Mannes: ०वध Verz. d. Oxf. H. 78, b, 11.

कूपकर्ण m. N. pr. eines Mannes BUĀG. P. 10, 63, 8, 16.

कूपखानक (कूप + खा<sup>०</sup>) m. Brunnengräber KATHĀS. 66, 134.

कूपमण्डूक, f. ई BHĀṬṬ. 5, 85.

कूप्या (von कूप), ०पते zu einem Brunnen werden Spr. 2763.

कूबर 1) रथ<sup>०</sup> R. 7, 24, 8. कूबरी ÇĀṆKH. BR. 27, 6. KĀṬH. ÇR. 8, 4, 5. कूवरी = गल्ली HALĀJ. 2, 289. Die Bomb. Ausgg. des MBH., R. und BHĀG. P. schreiben कूबर.

कूर n. HALĀJ. 2, 164. — Vgl. दत्त<sup>०</sup>, दीर्घकूरक.

कूर्च 1) Wedel, Besen NARASIMHA-P. und VIṢṆUDHARMOTTARA im ÇKDR. — 2) Verz. d. Oxf. H. 311, a, 2 v. u. — 4) RĀĀG-TAR. 5, 461. fg. (boasting